

CONTENTS OF SHEET

PLOT A - WING A & B  
TYPICAL FLOOR PLAN FOR - 2nd,4th TO 7th,9th TO 12th, 14th TO 17th,19th to 22nd,  
24th TO 27th,29th TO 32nd,34th TO 37th  
LINE AREA DIA. & CALCULATION.


STAMP OF DATE OF APPROVAL OF PLAN

Amended Plans are approved Subject to conditions prescribed in permit No. V.P.-504/0.185/21 TMC/TDD/4473/23 Dated:- 23/10/2023

*Synathala*  
Deputy Engineer (TDC) Town Development Planning Officer (T.D.D.)  
Thane Municipal Corporation of The City of Thane




स्वास्थ्य  
"मंगल प्रकाशानुसार वायुमयन न करणे तसेच विकारात निवृत्त निवृत्तानुसार आवश्यक त्या प्रकल्प व मंगल प्रकल्पकाय करणे, मंगलप्रकल्प प्रवेशिक व मंगल प्रकल्प अधिनियमाच्या प्रमाण ५२ अनुसार प्रकल्पानुसार मुलत आदी. त्यासाठी जास्वीत काम ३ वर्षे वेळ व र. ५०००/- वेळ होई लागेल"



LINE AREA DIA.FOR - 2nd,4th TO 7th,9th TO 12th, 14th TO 17th, 19th to 22nd,24th TO 27th,29th TO 32nd,34th TO 37th ( WING - A )  
SCALE - 1:100

BUILT UP AREA CAL. For - 2nd,4th TO 7th,9th TO 12th, 14th TO 17th,19th to 22nd,24th TO 27th,29th TO 32nd,34th TO 37th WING - ( A )			
<b>ADDITION (X)</b>			
A	46.56	X 23.45	X 1.00 X 1 = 1091.83 SQ.MT
<b>TOTAL</b>			<b>= 1091.83 SQ.MT</b>
<b>STANDARD DEDUCTION (Y1)</b>			
1	2.90	X 2.20	X 1.00 X 4 = 25.52 SQ.MT
2	4.62	X 0.78	X 1.00 X 4 = 14.41 SQ.MT
3	4.73	X 1.14	X 1.00 X 4 = 21.57 SQ.MT
"	0.67	X 0.78	X 1.00 X 4 = 2.09 SQ.MT
"	0.29	X 0.40	X 1.00 X 4 = 0.46 SQ.MT
4	1.53	X 1.00	X 1.00 X 4 = 6.12 SQ.MT
"	0.30	X 0.77	X 1.00 X 4 = 0.92 SQ.MT
"	0.30	X 0.40	X 1.00 X 4 = 0.48 SQ.MT
5	4.00	X 0.92	X 1.00 X 4 = 14.72 SQ.MT
6	7.20	X 2.20	X 1.00 X 2 = 31.68 SQ.MT
7	2.59	X 1.74	X 1.00 X 2 = 9.01 SQ.MT
"	1.89	X 0.55	X 1.00 X 4 = 4.16 SQ.MT
"	0.70	X 0.40	X 1.00 X 4 = 1.12 SQ.MT
8	4.35	X 1.74	X 1.00 X 2 = 15.14 SQ.MT
9	3.83	X 4.55	X 1.00 X 1 = 17.46 SQ.MT
10	0.63	X 4.55	X 1.00 X 1 = 2.89 SQ.MT
<b>TOTAL</b>			<b>= 167.76 SQ.MT</b>
<b>LIFT, DUCT DEDUCTION (Y2)</b>			
D1	0.37	X 0.29	X 1.00 X 4 = 0.43 SQ.MT
D2	0.52	X 0.29	X 1.00 X 4 = 0.60 SQ.MT
D3	0.15	X 0.45	X 1.00 X 4 = 0.27 SQ.MT
D4	0.30	X 0.45	X 1.00 X 4 = 0.54 SQ.MT
D5	1.67	X 0.25	X 1.00 X 4 = 1.67 SQ.MT
"	0.30	X 1.07	X 1.00 X 4 = 1.28 SQ.MT
D6	2.50	X 0.75	X 1.00 X 2 = 3.75 SQ.MT
D7	0.52	X 2.30	X 1.00 X 1 = 1.20 SQ.MT
D8	0.15	X 3.24	X 1.00 X 2 = 0.97 SQ.MT
D9	0.15	X 1.89	X 1.00 X 4 = 1.13 SQ.MT
D10	1.82	X 0.25	X 1.00 X 4 = 1.82 SQ.MT
"	0.77	X 0.60	X 1.00 X 4 = 1.85 SQ.MT
D11	1.80	X 4.87	X 1.00 X 1 = 8.77 SQ.MT
D12	11.85	X 0.76	X 1.00 X 1 = 9.01 SQ.MT
D13	1.73	X 1.98	X 1.00 X 2 = 6.85 SQ.MT
"	0.72	X 2.58	X 1.00 X 2 = 3.72 SQ.MT
"	1.60	X 2.48	X 1.00 X 2 = 7.94 SQ.MT
"	6.80	X 2.58	X 1.00 X 1 = 17.54 SQ.MT
D14	1.50	X 0.15	X 1.00 X 2 = 0.45 SQ.MT
D15	1.20	X 0.90	X 1.00 X 2 = 2.16 SQ.MT
D16	2.27	X 2.79	X 1.00 X 2 = 12.67 SQ.MT
"	2.10	X 0.55	X 1.00 X 2 = 2.31 SQ.MT
"	1.35	X 2.29	X 1.00 X 2 = 6.18 SQ.MT
"	1.18	X 0.47	X 1.00 X 2 = 1.12 SQ.MT
D17	8.22	X 1.80	X 1.00 X 1 = 14.79 SQ.MT
D18	2.14	X 2.29	X 1.00 X 4 = 19.60 SQ.MT
"	1.74	X 1.74	X 1.00 X 2 = 6.06 SQ.MT
L1	2.37	X 2.30	X 1.00 X 1 = 5.45 SQ.MT
L2	2.20	X 3.39	X 1.00 X 4 = 29.83 SQ.MT
L3	2.45	X 2.62	X 1.00 X 2 = 12.86 SQ.MT
<b>TOTAL</b>			<b>= 182.81 SQ.MT</b>
<b>TOTAL DEDUCTION [ Y3 ] (Y1+Y2)</b>			
			<b>= 350.57 SQ.MT</b>
<b>BUILT UP AREA [ Y4 ] (X-Y3)</b>			
			<b>= 741.27 SQ.MT</b>



TYPICAL FLOOR PLAN FOR - 2nd,4th TO 7th,9th TO 12th, 14th TO 17th, 19th to 22nd,24th TO 27th,29th TO 32nd,34th TO 37th ( WING - A )  
SCALE - 1:100

DESCRIPTION OF PROPERTY

PROPOSED DEVELOPMENT ON PLOT BEARING S.NO.121, 831, 833 OF VILLAGE PANCHPAKHADI, POKHARAN ROAD NO.1, TAL. & DIST. THANE (SECTOR NO-IV)

NORTH JOB NO. 1 DRG. NO. 24 SCALE 1:100 DATE 24 CHECKED BY

NAME OF THE OWNER M.S. RAYMOND LTD. SIGNATURE

NAME AND ADDRESS OF DESIGN ARCHITECT Architect Hafez Contractor 29 Bank Street, Bombay 23, Tel:022 23661908

NAME AND ADDRESS OF LICENSED ENGINEER SIGNATURE

